

मराठी भाषा विभाग (खुद्द) साठी बाह्य  
यंत्रणेकडून १ वर्षासाठी वाहनचालक  
पुरविण्यासाठी करारनामा करणेबाबत

महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग  
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण/२०१७/प्र.क्र.५६/आस्था-१  
८ वा मजला, नविन प्रशासन भवन,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक : ३०/०६/२०१७

संदर्भ

- १) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. पदनि २०१०/८४/वि,सु -१, दिनांक २७.९.२०१०.
- २) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र.पदनि २०१३/क्र.क११/१३/विसु-१, दिनांक ०२ .०२.२०१३

### शासन निर्णय

मराठी भाषा विभाग (खुद्द) करीता संदर्भ क्रमांक २ येथील वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दिनांक ०२.०२.२०१३ मधील तरतुदीनुसार विभागातील वाहनचालकांची रिक्त पदे भरण्याकरिता बाह्य यंत्रणेद्वारे मासिक दराने वाहनचालक घेण्यासाठी दरपत्रके मागविण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त झालेल्या दरपत्रांमधून लघुत्तम दराचे दरपत्रक स्विकृत करून गुरु मॅनपॉवर कन्सल्टंट, सिताराम भूवन, शिवाजी पार्क, दादर, मुंबई- ४०० ०२८ या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

२. उपरोक्त संस्थेला दिनांक ०१ जुलै, २०१७ ते दिनांक ३० जून, २०१८ या कालावधीसाठी खालील नमूद केलेल्या दराने आणि अटी व शर्तीनुसार या विभागास वाहनचालक पुरविणे बंधनकारक राहिल.

### वाहन चालकाचे दर

(अ) वाहन चालकाच्या वेतनाचा मासिक ठोक दर रूपये १४,८८०/- (रूपये चौदा हजार आठशे ऐंशी)

असा राहिल.

(ब) अतिकालिक भत्ता रूपये ४०/- प्रती तास. अतिकालिक भत्ता हा दिवसाच्या कामाचे ९ तास झाल्यावर १ तासानंतर म्हणजेच १० तास पूर्ण झाल्यावर लागू होईल.

(क) मुंबई/बृहन्मुंबई (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दी) बाहेरील भत्ता रूपये २५०/- प्रतिदिन राहिल.

(ड) वाहनचालकास रात्रौ १०.०० वाजल्यानंतर कामासाठी थांबावे लागल्यास जेवण भत्ता रूपये १५०/- अनुज्ञेय राहिल.

(इ) वाहनचालकास रात्रौ ११.०० वाजल्यानंतर कामासाठी थांबावे लागल्यास प्रवास भत्ता रूपये १००/- अनुज्ञेय राहिल.

### अटी व शर्ती

१. वरील दर दिनांक १ जुलै, २०१७ ते दिनांक ३० जून, २०१८ या एक वर्षाच्या कालावधीकरीता लागू राहतील.
२. वाहनचालक भारतीय नागरीक असावा तसेच तो किमान दहावी उत्तीर्ण असावा. त्यास मराठी लिहिता/ वाचता/बोलता येणे आवश्यक राहिल.
३. संस्थेतर्फे पुरविण्यात येणारा वाहनचालक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा किंवा प्रवृत्तीचा नसावा.
४. वाहनचालकासोबत त्याचा वाहन चालविण्याचा परवाना, त्याचे ओळखपत्र (आधारकार्ड, निवडणूक कार्ड, पॅन कार्ड इत्यादीपैकी एक) त्याच्याजवळ असावे.
५. वाहनास अपघात झाल्यास व दुर्दैवाने वाहन चालकास गंभीर स्वरूपात इजा झाल्यास वाहनचालकास वैद्यकीय खर्चाची अथवा नुकसान भरपाईचे कोणतेही दायित्व शासनाकडे असणार नाही. त्याची जबाबदारी संबंधीत संस्थेवर राहिल.
६. कंपनी / संस्थेतर्फे काम करणा-या वाहनचालकाच्या सेवेचे कोणतेही उत्तर दायित्व शासनावर राहणार नाही.
७. वाहन चालकाचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ५८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
८. मराठी भाषा विभागाच्या आवश्यकतेनुसार वाहन चालकाची मागणी केली जाईल.
९. कराराचे पालन समाधानकारकपणे न झाल्यास करारनामा केव्हाही संपुष्टात आणणे तसेच कराराची मुदत वाढविणे याबाबतचा अंतिम निर्णय मराठी भाषा विभागाचा राहिल.

१०. करारातील अटी व शर्ती मान्य असल्याबाबत व विहित वेळेत वाहन चालक पुरविण्याबाबत रूपये १००/- च्या स्टॅप पेपरवर करारनामा करून देणे आवश्यक आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201706301245049133 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

अपर्णा अ. गावडे  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र.-१, मुंबई (लेखा व अनुज्ञेयता)
२. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा) मुंबई.
३. निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
४. अधीदान व लेखा अधिकारी, मुंबई.
५. वित्त विभाग (वित्तीय सुधारणा/विनियम कार्यासन), मंत्रालय, मुंबई
६. कक्ष अधिकारी (रोखशाखा), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. गुरु मॅनपॉवर कन्सल्टंट, सिताराम भूवन, शिवाजी पार्क, दादर, मुंबई- ४०० ०२८.
८. निवड नस्ती.